



Unleash your potential

Aptech Limited
Regd. office: Aptech House
A-65, MIDC, Marol, Andheri (E),
Mumbai - 400 093.
T: 91 22 2827 2300
F: 91 22 2827 2399
www.aptech-worldwide.com

1st July, 2020

To,
BSE Limited
25th Floor, P J Towers, Dalal Street,
Mumbai-400 001
Scrip Code: 532475

To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex
Bandra (E), Mumbai - 400 051.
Symbol: APTECHT

Dear Sir/Madam,

Sub.: Announcement under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR") - Newspaper Publication

Pursuant to Regulation 30 of SEBI LODR, enclosed herewith please find the copies of newspaper advertisements published today i.e. 1st July, 2020 giving notice to the shareholders who have not claimed their dividends for seven consecutive years and whose shares are liable for transfer to the IEPF Demat Account this year.

Kindly take the same on your record.

For Aptech Limited

Ketan Shah
Company Secretary & Compliance Officer
Membership No.: F3167
Place: Mumbai
Encl.: as above

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST
(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS

1. Name of the corporate debtor	Krishna Knitwear Technology Limited
2. Date of incorporation of corporate debtor	23.08.1992
3. Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Ahmedabad / registered
4. Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	U17119DN1982PLC000092
5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Village Samarvani, Krishna Nagar, Silvassa, Dadra & Nagar Haveli-396230, India.
6. Insolvency commencement date of the corporate debtor	13.01.2020 (Order uploaded on 28.01.2020)
7. Date of initiation of expression of interest	01.07.2020
8. Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	Details are available at -www.kkdi.in (Document Title: Detailed Invitation for Expression of Interest)
9. Norms of insolvency applicable under section 29A are available at:	These norms are available in Section 29A of the Insolvency and Bankruptcy Code or are available at -www.kkdi.in (Document Title: Detailed Invitation for Expression of Interest)
10. Last date of receipt of expression of interest	16.07.2020
11. Date of issue of provisional list of prospective resolution applicants	26.07.2020
12. Last date for submission of objections to provisional list	31.07.2020
13. Date of issue of final list of prospective resolution applicants	10.08.2020
14. Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	31.07.2020
15. Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	As per the provisions of Regulation 36B of the Insolvency and Bankruptcy Code of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016 and further information at circ.kkdi@gmail.com
16. Last date for submission of resolution plans	31.08.2020
17. Manner of submitting resolution plans to resolution professional	a) In electronic mode at the mail id mentioned in serial no. 21 AND b) In a sealed cover, by Hand Delivery/Post at the address mentioned in serial no. 21
18. Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	29.09.2020
19. Name and registration number of the resolution professional	Name: Mr. Brijendra Kumar Mishra; Registration No.: IBI/PA-002/IP- N00109/2017-2018/10257
20. Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board	Name: Mr. Brijendra Kumar Mishra; Address (as regd. with the Board): Flat No.202, 2nd floor, Bhoj Bhawan Plot No.18-D, Shivpuri Sion-Trombay Road, Chembur (East), Mumbai-400071, Maharashtra Email ID: mishrabk1959@gmail.com
21. Address and email to be used for correspondence with the resolution professional	Address (for correspondence): Flat No.202, 2nd floor, Bhoj Bhawan Plot No.18-D, Shivpuri Sion-Trombay Road, Chembur (East), Mumbai-400071, Maharashtra Email ID (for correspondence): circ.kkdi@gmail.com
22. Further details are available at or with	This can be obtained by sending a request email at circ.kkdi@gmail.com
23. Date of publication of Form G	01.07.2020

Sd/-
By: Brijendra Kumar Mishra Resolution Professional
In the matter of Krishna Knitwear Technology Limited
IBBI Registration No.: IBI/PA-002/IP- N00109/2017-2018/10257
Process Specific Email-Id: circ.kkdi@gmail.com
IBBI Registered Email-Id: mishrabk1959@gmail.com
Address of the Resolution Professional registered with IBBI: Flat No.202, 2nd floor, Bhoj Bhawan, Plot No.18-D, Shivpuri, Sion-Trombay Road, Chembur (East), Mumbai 400071, Maharashtra.
Date: 01.07.2020
Place: Mumbai

KANSAI PAINT NEROLAC
KANSAI NEROLAC PAINTS LIMITED
Registered Office: Nerolac House, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400 013.
Tel.: +91-22-24934001; Fax: +91-22-24936296;
Website: www.nerolac.com ;
Investors Relations E-mail Id: investor@nerolac.com ;
Corporate Identity Number (CIN): L24202MH1920PLC000825.

NOTICE
This notice is hereby given, in terms of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of Kansai Nerolac Paints Limited ("Company") will be held on Monday, August 3, 2020, to *inter alia* consider the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020. This notice is also available on the Company's website <https://nerolac.com/financial-public-notices.html> and on the websites of the BSE and NSE i.e. www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

For **KANSAI NEROLAC PAINTS LIMITED**
G. T. GOVINDARAJAN
COMPANY SECRETARY
Place : Mumbai
Date : June 30, 2020

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the Public at large that My client's intends to Redevelop the property mentioned in Schedule hereunder written and thus are in negotiations for procuring the Redevelopment Rights from its Owner/Leasee/s. Mrs. Shashikala Dattatraya Dighe with consent and confirmation of the Owner Mr. Pramod Dattatraya Dighe.

All person/s having any Share, right, title, benefit, interest, demand or claim of any nature in respect of the Property more particularly described in the schedule hereunder written by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charge, maintenance, inheritance, possession, lease, lien Decree or order of any court of law or otherwise of whatsoever nature are hereby requested to make the same known in writing along with supporting Documentary evidence duly certified as True copy to the undersigned having his office address at Ground Floor, Plot No. 99, Road No. 10, 'Prabhu Niwas', Jawahar Nagar, Goregaon (W), Mumbai - 400 104, within 14 days from the date hereof, failing which the claim of such person will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be binding upon My Clients.

THE SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO:
ALL that piece or parcel of Leasehold land together with the Ownership buildings standing thereon occupied by the owners/Tenants/occupants, known as "MANAS" situate, lying and being at Plot No.190, Road No.13, Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai - 400104 in Mumbai Suburban District, containing by area Admeasuring 547.3 sq.mtrs (as per Property Register Card) and registered in the books of the collector of Land Revenue under CTS No. 603, 603/1 & 603/2 of Village Pahari Goregaon(W) Taluka Borivali bearing corresponding Share certificate No. 206 issued by Jawahar Nagar CHSL and bounded as follows i.e. to say :
On or towards the North : By Plot No.171
On or towards the South : 25 feet Public Road.
On or towards the East : by Plot No.189.
On or towards the West : by Plot No.191.

Sd/-
(MR. BHAVIN R. BHATIA)
Advocate, High Court
Mumbai, dated this 1st day of July, 2020.

PUBLIC NOTICE
This is to inform to the general public at large that M/s. HERANBA INDUSTRIES LTD. being a closely held limited company, is the owner of Flat No. 101 on the 1st Floor, having carpet area admeasuring 750 sq. ft. in the Building known as "KAN-CHANGANGA" constructed on the piece and parcel of freehold land situated at Village Eksar, formerly in the district of Thane Post Tukadi, Taluka Borivali in the Village Eksar, now in the limit of Bombay Municipal Corporation in the Registration Sub District Bandra and Registration District of Bombay Suburban bearing NAS No. 46, CTS No. 712, 712/1 to 5, and bearing Plot No. 130, O. P. No. 95, Final Plot No. 1540 of TPS III, Borivali Factory Lane, Borivali West, Mumbai 400092 and holding two share certificates bearing Nos. 1 & 2 in respect of both the flats in their name.

i. The first original Agreement for Sale dated 09.04.1993 executed between M/s. Maker Developers (as the Promoters) and Smt. Hajra M. S. Badgujar (as the Purchaser).

ii. The second Original Agreement dated 22.12.1995 executed between Smt. Hajra M. S. Badgujar (as the Transferor) and Smt. Madhavi Ashok Mohanani (as the Transferee)

All these above mentioned agreements are irreversibly lost or misplaced and M/s. HERANBA INDUSTRIES LTD. is now intent to mortgage the said properties in favour of Bank of Baroda IBB Branch for and against the takeover Loan Facility from Corporation Bank.

In view of the same this notice is given to the public that if any person having any claim or right in the said Flat by way of Sale, Mortgage, Lease, Gift, Possession or otherwise is hereby required to intimate to the undersign within 14 days from the date of publication of this notice about their claim if any, with all supporting documents failing which the claim if any of such person shall be treated as waived.

PLACE: MUMBAI For and on behalf of Bank of Baroda
DATE: 30.06.2020 Mrs. Shilpa Shelar, Advocate
Mb. : 7560008721
Office No. 5, Harinarayan Singh Bldg., 12th J. P. Rd., Andheri (W), Mumbai - 400058

GOVERNMENT OF INDIA
DEPARTMENT OF ATOMIC ENERGY
DIRECTORATE OF PURCHASE & STORES
NRB PURCHASE & STORES UNIT (NRBPSU)

E-TENDER NOTICE
NRBPSU invites ONLINE tenders for the supply of items mentioned below as per the tender notice given in our E-Tender portal <http://etenders.dpsdae.gov.in>. The suppliers need to get enrolled in the E-Tender portal and only online tenders will be accepted. However, cost of EMD in the form of DD, drawn in favour of PAY & ACCOUNTS OFFICER, NRB, MUMBAI should be sent by post, before Tender Due Date, to our Mumbai Office. No paper quotation will be accepted.

SUB : CORRIGENDUM OF FOLLOWING TENDER NO.
1. DPS/NRBPSU/13/N/2/214-TPT
2. DPS/NRBPSU/03/N/2/221-TPT

KINDLY NOTE THAT :
The Due Date for ONLINE sub missioning tender is extended as follows:

Sr. No	Tender Number	Tender Name	Revised due date	
			Last Date of Uploading the tender	Opening Date of the Tender
1	DPS/NRBPSU/13/N/2/214-TPT	2 Te Capacity Stainless Steel In-Cell Crane	09/07/2020	09/07/2020
2	DPS/NRBPSU/03/N/2/221-TPT	PCW Pump	10/08/2020	10/08/2020

Details of EMD, Pre-Bid Meeting (if applicable) are given on the above portal. Bidders must ensure that, minutes of pre-bid meeting and / or corrigendum if any uploaded on the E-Tender portal would be viewed / verified for any modification before uploading their offer.

For details on Bid Preparation, please see the user manual in the portal. For technical assistance please contact help desk 020-25315555 or email: support.dpsdae@nextenders.com Website: etenders.dpsdae.gov.in

Part II opening date in the tender will be intimated after evaluation of part-I to only those bidders who have been technically selected. Date of pre-bid meeting if any, is given the tender.

The online bids for tenders floated through the above portal are required to be digitally signed.
Regional Director, (NRBPSU)

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION
(A Government of Maharashtra Undertaking)
E Tender Notice No.11/2020-2021 (Mumbai)

E Tenders are invited for below work from registered contractors.

Sr. No.	Name of Work	Estimated Cost
1.	Kudal Industrial Area... Providing, Laying & Jointing DI water Supply line From Kudal to Chipi-Parule Airport.	9,34,05,426.00
2.	M&R to Water Supply Schemes for Pen-Alibag Region & Nagothane Industrial Area... Rewinding, servicing and overhauling of 335 / 270 / 250 / 150 HP squirrel cage induction motors & other allied works at Poynad & Nagothane.	10,67,084.00
3.	M & R to roads in Patalganga Industrial Area..... Repairs of roads at Patalganga Indl. Area.	38,45,864.00
4.	M&R to W/S/S for Pen Alibaug Region and Nagothane Indl. Area.... Providing electrical maintenance services to office building at Alibag and staff quarters at Alibag, Poynad and Nagothane for one year period.	8,20,313.00
5.	M & R to W/S/S for Pen - Alibag Region... Strengthening & repairing Division office Building with high strength repair mortar & Tactile quality material and Repairing & Painting to Division Office, Class IIIA and Class IIIB Staff Quarter Buildings and construction of Store Room at Alibag.	44,12,155.00
6.	M&R to water supply scheme for Pen-Alibag Region....., Replacement of pumping machinery, LT control panel and allied accessories at Tudal booster pump house.	42,41,398.00
7.	Patalganga indl area--M & R to Patalganga water supply -- Repairs of back wash pipeline & gutter @ 72 MLD WTP .	40,08,621.00
8.	M&R to NRB /RB @ Udyog Sarathi Bldg. & B - 2 Bldg. D.N. Nagar..... Annual Maintenance service contract for ESCON make lifts.	6,49,121.00
9.	M & R to NRB at Wagle Industrial Area, Thane.....Providing maintenance contract for maintenance of Fire Fighting System at VARDAAAN Bldg. in Wagle Indl. Area, Thane.	15,12,072.00
10	M&R to W/S/S in Tarapur Indl. Area Providing annual maintenance contract including spares for 4 Nos. of Chlorinators for 2 years and allied works at new WTP.	8,93,390.00

The blank tender forms for work at Sr. No. 1 will be available from 01/07/2020 to 27/07/2020 and for works at Sr. No. 2 to 10 will be available from 01/07/2020 to 15/07/2020 on MIDC's Website <http://www.midcindia.org>.

Interested agencies may upload their queries for work at Sr. No. 1 before 16/07/2020 and for works at Sr. No. 2 to 10 before 07/07/2020. Answers to the queries / MIDC Clarification will be available for work at Sr. No. from 21/07/2020 and for works at Sr. No. 2 to 10 from 09/07/2020 on Website of MIDC.

कार्यालय नगर पालिका परिषद पीथमपुर जिला धार (म.प्र.)
क्रमांक/2331/न.पा./20 पीथमपुर दिनांक - 25/06/2020

द्वितीय ई-निविदा आमंत्रण सूचना
नगर पालिका पीथमपुर क्षेत्रान्तर्गत निम्नलिखित कार्य की निविदा सूचना ई-टेंडरिंग पद्धति से ई-प्रोक्वोरमेंट पोर्टल (<http://www.mptenders.gov.in>) पर आमंत्रित है। निविदा का विवरण निम्नानुसार है :-

क्र.	पोर्टल क्र.	कार्य का नाम	अनु.लागत (लाख)	अर्नेस्ट मनी	समयावधि शुल्क	टेंडर फार्म शुल्क
1	2020_UAD_95449	निकाय क्षेत्र के वाई क्र. 21,22,23,24,25 एवं 26 सामौर में विद्युतीकरण एवं विस्थापन कार्य।	128.79	64400/-	6 माह	12500/-
2	2020_UAD_95451	वाई क्रमांक 20 खेड़ा में विद्युतीकरण कार्य	23.70	17775/-	3 माह	2000/-

नियम एवं शर्तें :-
01 निविदा प्रपत्र ऑनलाईन क्रय करने प्रारंभ दिनांक - 26.06.2020 (प्रातः 11.00 बजे से)
02 निविदा ऑनलाईन क्रय/बीड सबमिशन की अंतिम दिनांक - 10.07.2020 (शाम 5.30 बजे तक)
03 निविदा दस्तावेज (हार्डकोपी) जमा करने की अंतिम दिनांक - 13.07.2020 (साम 5.30 बजे तक)
04 निविदा खोलने की दिनांक - 14.07.2020 (प्रातः 11.00 बजे)

नोट :- (1) विस्तृत निविदा <http://www.mptenders.gov.in> वेबसाइट पर देखी जा सकती है। निविदा में किसी भी प्रकार का संशोधन केवल वेबसाइट पर ही उपलब्ध रहेगा। जिसकी सूचना अलग से नहीं दी जायेगी।

श्रीमती क्षमा सुभाष जायसवाल श्री हंसराज पटेल श्रीमती कविता संजय वैष्णव
प्रभारी सौ.नि. उपायुक्त अध्यक्ष
नगर पालिका परिषद पीथमपुर नगर पालिका पीथमपुर नगर पालिका पीथमपुर

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA
e-Tender Notice

Name Of Work	Bid No.	Estimated Cost (Rs.)	EMD (Rs.)	Tender Document Charges (Rs.)	Bid Start Date and Time	Bid End Date and Time
Operation of 25 nos. of ambulance vehicles for the use in City Division for ferrying COVID-19 patients from COVID Containment Centers (CCCs) to hospitals or as per requirement in wards.	7100178891	78,11,875/-	78,200/-	5,500 + 5%GST	01/07/2020 11.00AM	06/07/2020 04.00 PM
Operation of 25 nos. of ambulance vehicles for the use in Western Suburbs Division for ferrying COVID-19 patients from COVID Containment Centers (CCCs) to hospitals or as per requirement in wards.	7100178890	78,11,875/-	78,200/-	5,500 + 5%GST	01/07/2020 11.00 AM	06/07/2020 04.00 PM
Operation of 20 nos. of ambulance vehicles for the use in Eastern Suburbs Division for ferrying COVID-19 patients from COVID Containment Centers (CCCs) to hospitals or as per requirement in wards.	7100178888	62,49,500/-	62,500/-	4,400 + 5% GST	01/07/2020 11.00 AM	06/07/2020 04.00 PM

The tender copy can be downloaded from MCGM portal (<http://www.mcgm.gov.in>) under e-procurement section. For more details log on to <http://www.mcgm.gov.in>

Sd/-
Ex.Eng.(Tr) City
PRO/302/ADV./2020-21

MCGM HELPLINE NUMBER 1800221292 from 9 a.m. to 9 p.m.
FOR Homeless/Stranded Migrants/Workers for food & shelters

THE VICTORIA MILLS LIMITED
Regd. office : Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai-400013
CIN : L17110MH1913PLC000557, Tel No. : 2497119293, Fax No. : 24971194
Email Id : vicmil2013@gmail.com, Website : www.victoriamills.in

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND TWELVE MONTHS ENDED 31.03.2020 (Rs.in lakhs)

Particulars	Quarter Ended 31/03/2020		Twelve Months ended 31/03/2020		Quarter Ended 31/12/2019
	Audited	Unaudited	Audited	Unaudited	
Total Income from operation and Other Income (Net)	(0.02)	615.33	(0.02)	615.33	31.73
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(51.49)	402.21	(51.49)	402.21	(9.77)
Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	(51.49)	402.21	(51.49)	402.21	(9.77)
Net Profit/(Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	(52.15)	324.11	(52.15)	324.11	(10.35)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss and Other Comprehensive Income for the period)	(447.53)	(81.31)	(447.53)	(81.31)	(47.39)
Equity share Capital	98.56	98.56	98.56	98.56	98.56
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)		3856.95		3856.95	
Earnings Per Share (of Rs.100/- each) (for continuing and discontinued operations)	(52.91)	328.84	(52.91)	328.84	(10.50)
a) Basic	(52.91)	328.84	(52.91)	328.84	(10.50)
b) Diluted	(52.91)	328.84	(52.91)	328.84	(10.50)

Note:
The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website, www.bseindia.com, and on the Company website, www.victoriamills.in. The specified items of the standalone financials results of the Company are given below.

Particulars	Quarter Ended 31/03/2020		Twelve Months ended 31/03/2020		Quarter Ended 31/12/2019
	Audited	Unaudited	Audited	Unaudited	
Revenue from continuing operations	(5.89)	102.24	(5.89)	102.24	21.82
Profit before tax from continuing operations	(55.53)	(71.73)	(55.53)	(71.73)	(18.72)
Profit before tax from discontinued operations	-	-	-	-	-
Net profit after tax from continuing operations	(56.08)	(72.28)	(56.08)	(72.28)	(18.72)
Net profit after tax from discontinued operations	-	-	-	-	-
Net profit after tax from continuing operations and discontinued operations	(56.08)	(72.28)	(56.08)	(72.28)	(18.72)

The above Audited Financial Results for the quarter and twelve month ended March 31st 2020 have been reviewed by the Audit Committee in its meeting held on June 30th 2020 and approved by the Board of Directors in its meeting held on June 30th 2020.

FOR THE VICTORIA MILLS LTD.,
Sd/-
(ADITYA MANGALDAS)
MANAGING DIRECTOR
DIN NO 00032233

Date: 30.06.2020
Place: Mumbai

Encore Asset Reconstruction Company Private Limited
Encore ARC Corporate office Address : 5th Floor, Plot No. 137, Sector - 44, Gurgaon - 122002, Haryana

Sale Notice for sale of immovable property
Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to Encore ARC ("Secured Creditor"), the physical possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis on 04-08-2020, for recovery of Rs.71,09,235/- (Rupees Seventy One Lakh Nine Thousand Two Hundred Thirty Five only) due to the Secured Creditor as on 31.03.2017 from Mr. Shantanand Shantaram Kothari (Borrower and Mortgagor) and Mrs. Sumana Shantanand Kothari (Co-Borrower) with further interest at agreed rate till date of recovery and other applicable costs and charges. The description of secured assets with details of Reserve Price and Earnest Money Deposit are mentioned below :

Description of the immovable property (Secured Asset)	Reserve Price	Earnest Money Deposit (EMD)
All that piece and parcel of commercial premises Gala No.106, on 1st Floor admeasuring about 521 sq. ft. i.e. 48.42 sq. mtrs. Built up area on the 1st floor in the building known as Aji Industrial Premise Co-operative Society Ltd., standing on the plot of land bearing S.No.119, H.No.3 and 7 lying being and situated at village Mira, Western Express Highway, Kashimira, Mira Road East, Dist. Thane 401104 in the Registration District and Sub-District of Thane owned by Mr. Shantanand Shivram Kothari, together with proportionate right in the land under the building and with right to use and avail common areas and facilities and with right of ways and easements and parking made available to the said premises along with share certificate and membership attached to the said premises. The above scheduled property is bounded by as follows: On or towards East: Road, On or towards West: Existing Structure, On or towards North: Existing Structure, On or towards South: Existing Structure.	Rs. 30,00,000/- (Rupees Thirty Lakh Only)	Rs. 3,00,000/- (Rupees Three Lakh only)

In case the date of deposit of EMD & Auction date is declared public holiday then the date will be automatically extended to the very next working day.

The Borrower/ Co-Borrower/ Mortgagor may treat this notice as 30 days Sale Notice and are hereby given a last and final opportunity to discharge the liability in full as stated above within 30 days from the date of this notice failing which the assets will be sold as per terms and conditions published in this Sale Notice as well as link provided hereunder. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Secured Creditor's website i.e. <http://www.encorearc.com/>

For any clarification/ information, interested parties may contact the Authorised officer of the secured creditor on mobile no. +91- 9920326886 or email at pallavi.goel@encorearc.com

Date: 01.07.2020
Place: Gurgaon
Sd/-
Authorised Officer
Encore Asset Reconstruction Company Limited

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL
MUMBAI BENCH AT MUMBAI
C.P.(CAA) No. 928/MB/C-I/2020
Connected with
C.A.(CAA) No. 4122/MB/C-I/2019
In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013)
AND
In the matter of Section 230 to 232 of the Companies Act, 2013.
AND
In the matter of the Scheme of Merger by absorption of Enam Advisors and Investment Consultants Private Limited (Petitioner Company 1/Transferor Company) with Enam Securities Private Limited (Petitioner Company 2/ Transferee Company) and their respective shareholders.

Enam Advisors and Investment Consultants Private Limited)
(CIN: U93000MH2010PTC199627) a company incorporated under the)
Companies Act, 1956 having its registered office at 809-810,)
Dalamal Towers, 8th Floor Nariman Point, Mumbai-400 021.)...Petitioner Company 1
Enam Securities Private Limited)
(CIN: U67120MH2005PTC152297) a company incorporated under the)
Companies Act, 1956 having its registered office at 809-810,)
Dalamal Towers, 8th Floor Nariman Point, Mumbai-400 021.)...Petitioner Company 2

NOTICE OF HEARING OF PETITION
TAKE NOTICE THAT a Company Scheme Petition filed under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 presented by Enam Advisors and Investment Consultants Private Limited, the Petitioner Company 1 and Enam Securities Private Limited, the Petitioner Company 2 for sanctioning Scheme of Merger by absorption of Enam Advisors and Investment Consultants Private Limited with Enam Securities Private Limited and their respective shareholders was admitted by this Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai on 18th June, 2020. The said Petition is fixed for hearing before the said Hon'ble Tribunal on 16th July, 2020 at 10.30 a.m. in the morning or soon thereafter.

ANY PERSON desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Authorised Representative at their address mentioned hereunder, a notice of his intention, signed by him or his Advocate, with his full name and address, so as to reach the Petitioner's Authorised Representative not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where such person seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of the affidavit intended to be used in opposing the Petition, should be filed in Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench at 4th floor, MTNL Building, G.D. Somani Marg, Cuffe Parade, Mumbai - 400 005 and a copy thereof to be served on the Petitioner's Authorised Representative, not less than two days before the date fixed for hearing. A copy of the Petition shall be furnished by the Petitioner's Authorised Representative to any person requiring the same on payment of the prescribed charges.

Dated: This 30th day of June, 2020

Sd/-
ZADN & Associates
Mr Nitin Gutka
Chartered Accountants
Authorised Representative for Petitioner Companies
Add: 1st Floor, Sadhana Rayon House,
Dr D.N.Road, Fort, Mumbai 400 001

Aptech Limited
Registered Office : Aptech House, A -65, M.I.D.C., Marol, Andheri (E), Mumbai - 400093. Tel.: 022 68282300 • Fax: 91 22 2827 2399
CIN - L72900MH2000PLC123841
• Website: www.aptech-worldwide.com

NOTICE
Transfer of Equity Shares of the Company to the Demat account of Investors Education and Protection Fund (IEPF)

This Notice is published pursuant to the provisions of sub section (6) of Section 124 of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (IEPF Rules) including any amendment and re-enactment thereof.

In compliance with the above provisions, the equity shares of the Company in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Complying with the requirement as set out in the IEPF rules, the Company has communicated to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the demat account of IEPF authority for taking appropriate actions. The Company has also updated the details of such Shareholders on its website www.aptech-worldwide.com

The concerned shareholders can claim the unclaimed dividend by making an application to KFin Technologies Private Limited ("KFin") the Registrar and Transfer agent of the Company, failing which the concerned shares (held either in physical or electronic mode) shall be transferred by the Company to the demat account of IEPF authority. In case no valid claim in respect of such equity shares is received from the concerned shareholders by 20th October, 2020, the Company shall transfer the shares to the demat account of IEPF authority with a view to comply with the requirement of IEPF rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and equity shares transferred to the Demat account of IEPF authority, pursuant to IEPF rules.

In case of Shares held in physical form, the same are liable to be transferred to the Demat account of IEPF Authority, by issuing new share certificates and upon issue of such new share certificates, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable. In case of Shares held in demat form, the same are also liable to be transferred to Demat account of IEPF Authority for which the Company will give delivery instruction slip to the Depository for transfer of shares to IEPF.

Shareholders can however claim both the unclaimed dividend amount and the equity shares transferred to IEPF Suspend Account by making an application in Form IEPF 5 online and following the necessary procedure prescribed under the Companies Act, 2013 and IEPF Rules.

In case, you have any queries or need any assistance in this regard, please contact :

KFin Technologies Private Limited
Unit : Aptech Limited,
Karvy Selenium Tower B, Plot 31-32,
Gachibowli, Financial District, Nanakramguda,
Hyderabad - 500 032
Tel No. : +91 040-67161631
Email:

जाहीर सूचना

तमाम सर्वसामान्य जनतेला सदर कळविण्यात येते की, मे. हेरंबा इंडस्ट्रिज लि. लिमिटेड कंपनी ही टीपीएस III, बोरिवली फॅक्ट्री लेन, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०००९२ चा प्लॉट क्र. १३०, ओ. पी. क्र. १५, अंतिम प्लॉट क्र. १५४० धारक आणि एनएसए क्र. ४६, सीटीएस क्र. ७१२, ७१२/१ ते ५ धारक मुंबई उपनगरचा नोंदीचा जिल्हा आणि नोंदीचा उपजिल्हा बांद्रा मधील वृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील गाव एक्समधील पूर्वी ठाणेचा जिल्हा, पोस्ट तुळुडी, तालुका बोरिवली मधील गाव एक्स येथे स्थित धारणकर्ता कंपनीच्या भाग आणि विभागावर बांधलेल्या "कांचनगंगा" अशा जात इमारतीमधील मोजमापित ७५० चौ. फू. चार्टर्ड क्षेत्र असलेल्या १ ल्या मजल्यावरील प्लॉट क्र. १०१ चे मालक आणि त्यांच्या नावे दोन्ही प्लॉटच्या संदर्भातील क्र. १ आणि २ धारक दोन शेर प्रमाणपत्राचे धारक आहेत.

- मे. मेकर डेव्हलपर्स (प्रवर्तक म्हणून) आणि श्रीम. हजर एम. एस. बडगुजर (खरेदीदार म्हणून) दरम्यान निष्पादित दिनांक ०९.०४.१९९३ रोजीचा पहिला मूळ विक्री करार.
- श्री. हजर एम. एस. बडगुजर (हस्तांतरक म्हणून) आणि श्रीम. माधवी अशोक मोहनानी (हस्तांतरित म्हणून) दरम्यान निष्पादित दिनांक २२.१२.१९९५ रोजीचा मूळ विक्री करार.

वरील नमुद सर्व करार हे अनवधाने परत न मिळण्यासारखे हलके किंवा गहाळ झाले आहेत आणि मे. हेरंब इंडस्ट्रिज लि. आता कॉर्पोरेशन बँकेकडून कर्ज सुविधा अधिग्रहणाच्या सापेक्ष आणि करिता बँक ऑफ बडोदा आवबिबी शाखेच्या नावे सदर मालकीचा गहाण ठेवण्यास इच्छुक आहेत.

वरील पारदर्शपूर्ण जनतेला सदर सूचना देण्यात येते की, कोणाही व्यक्तीचा विक्री, गहाण, भाडेपत्र, बक्षीस, कब्जा किंवा अन्यथा मार्गाने सदर प्लॉटमध्ये कोणताही दावा किंवा हितसंबंध असल्यास सर्व संबंधित कागदपत्रांसह काही असल्यास त्यांच्या दान्याबाबत निम्नस्वाक्षरीकार्याना कळविणे याद्वारे आवश्यक आहे. कसूर केल्यास अशा व्यक्तीचा दावा त्यागित केल्याचे समजण्यात येईल.

बँक ऑफ बडोदाच्या वतीने आणि करिता
सौ. शिल्पा शेलार
वकील
मोबा. ७५०६००७७२१

ठिकाण : मुंबई कार्यालय क्र. ५, हरिनारायण सिंग बिल्डिंग
दिनांक : ३०.०६.२०२० १२ वा जे. पी. रोड, अंधेरी (प), मुंबई - ४०००५८

NOTICE



Mutual Fund

Principal Asset Management Pvt. Ltd.
(Formerly known as Principal Pnb Asset Management Company Private Limited)
(CIN : U25000MH1991PTC064092)
Regd. Off.: Exchange Plaza, 'B' Wing, Ground Floor, NSE Building, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. • Toll Free: 1800 425 5600 • Fax: (022) 6772 0512
E-mail: customer@principalindia.com • Visit us at: www.principalindia.com

NOTICE-CUM-ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) & KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF THE SCHEMES OF PRINCIPAL MUTUAL FUND [NO.28/2020]

Notice is hereby given to all the Investors / Unit Holders of all the Scheme(s) of Principal Mutual Fund that pursuant to Notification No. S.O. 4419(E) dated December 10, 2019 issued by Department of Revenue, Ministry of Finance, Government of India, read with Part I of Chapter IV of Notification dated February 21, 2019 issued by Legislative Department, Ministry of Law and Justice, Government of India on the Finance Act, 2019, and subsequent gazette notifications issued by Department of Revenue, Ministry of Finance, the effective date of applicability of stamp duty rules is July 01, 2020.

Accordingly, with effect from July 01, 2020, a stamp duty @ 0.005% of the transaction value would be levied on mutual fund purchase transactions (include fresh / additional purchases, switches and dividend re-investments) at the time of allotment of units. Pursuant to levy of stamp duty, the number of units allotted on such purchase transactions to the unitholders would be lower to that extent.

In case of transfer of units, the stamp duty at the rate of 0.015% is applicable with effect from July 01, 2020.

The SID and KIM of all Scheme(s) of the Principal Mutual Fund will stand modified to the extent mentioned above.

Contents hereof shall form an integral part of the SID & KIM of the Scheme(s) of Principal Mutual Fund as amended from time to time and all other features / terms and conditions thereof remain unchanged.

For further information/assistance, do visit us at www.principalindia.com or e-mail us at customer@principalindia.com or call on our Toll Free: 1800 425 5600.

For Principal Asset Management Pvt. Ltd.
(Formerly known as Principal Pnb Asset Management Company Private Limited)

Place : Mumbai Sd/-
Date : June 30, 2020 Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



आप्टेक लिमिटेड

नोंदीकृत कार्यालय : आप्टेक हाउस, ए-६५, एम. आव. डी. सी. मरोड, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९३. दूर. क्र. ०२२-६८२८२३०० फॅक्स: ९१ २२ ८२८७ २३९९
सीआयएन : एल७२१००एमएच२०००पीएलसी१२८४१
वेबसाइट : www.aptech-worldwide.com

सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये (आयईपीएफ) प्राधिकरणामध्ये कंपनी समभागाचे डिमेंड खात्यामध्ये हस्तांतरण
सूचना याद्वारे प्रसिद्ध करण्यात येते की, गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, स्थानांतरण व परतावा) नियम, २०१६ (आयईपीएफ नियम) कोणताही सुधारणा व पुनःनियुक्ती यांच्यासह सहाय्यक कंपनी कायदा, २०१३ (कायदा) यांच्या अनुच्छेद १२४ च्या उप अनुच्छेद (६) च्या तरतुदीअंतर्गत प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सदर नियम व कायदांच्या तरतुदीअंतर्गत अन्य प्रकरणासंबंधत नियमांतर्गत लागूपाठ सात वर्षे वा त्याहून अधिक काळासाठी दावाहित राहिलेल्या लाभांशासंदर्भातील सर्व शेरसं कंपनीद्वारे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये (आयईपीएफ) प्राधिकरणामध्ये स्थानांतरण करण्यात येईल.

आयईपीएफ नियमांमध्ये पार पडलेल्या आवश्यकतेसह कंपनी संबंधित भागधारक ज्यांचे शेरसं योग्य कारवाई करून आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमेंड खात्यामध्ये हस्तांतरण करण्यास लागू असतील अशांना संपर्क साधण्यात आला आहे. कंपनीने त्यांची वेबसाइट www.aptech-worldwide.com वर सदर भागधारकांचा तपशील अपलोड केला आहे.

संबंधित भागधारक अप्रदानित/दावेविरहीत लाभांशांचे दावे करू शकतात व कंपनीच्या निबंधक व हस्तांतरण एजंट द्वारे केफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (केफिन) यांना अर्ज करून दावे करू शकतात अन्वया, संबंधित भागधारक एकात्र प्रत्यक्ष स्वरूपात वा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कंपनीच्या आयईपीएफ संपर्क खाते यांना हस्तांतरण करू शकतात. नियमांच्या पूर्तिकरिता कंपनी विहीत तारखेपर्यंत संबंधित समभागाचे गुंतवणूकदार शिक्षण आणि सुरक्षा निधीत दिलेल्या पद्धतीप्रमाणे हस्तांतरण करण्यासाठी पुढील प्रमाणे क्रम हाती घेईल. संबंधित भागधार दि. २० ऑक्टोबर, २०२० रोजी इच्छुक सदर समभागाचे दावे वैध नसतील. ड्युलिफिकेट प्रमाणपत्र जारी केल्यानंतर मूळ समभाग प्रमाणपत्र आणोआप हद्द होतील आणि त्यांवर कोणताही व्यवहार करता येणार नाही. संबंधित सभासदांच्या नावे सध्या असलेले मूळ शेर प्रमाणपत्र आणोआप हद्द ठरतील व ते वापरण्याजोगे नसतील.

आयईपीएफ नियमांतमध्ये दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीच्या वैयक्तीकरिता संबंधित भागधारकांनी ज्यांचे शेरसं लागूपाठ सात वर्षे वा अधिक कालावधीकरिता अप्रदानित/दावेविरहीत असल्यास लाभांशासंबंधत संपर्क साधावा. मंडळ सदर संबंधित भागधारक यांना विनंती करत आहे की, आवश्यक कारवाई व अहवाल अहवालानुसार सादर करत आहे अन्वया मंडळ कंपनीने भागधारकांचा तपशील व शेरसं त्यांचे नियम, हस्तांतरण व शेरसंचे आयईपीएफ प्राधिकरण यांच्या पार पडलेल्या कॉर्पोरेट कारवाई अनुपालन आहे. कृपया नोंद घ्यावी की, मंडळाच्या संबंधत कंपनी कॉर्पोरेट अंशकारणाच्या माध्यमातून शिफारशीना सदर शेरसंचे आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमेंड खात्यामध्ये स्थानांतरणकरिता सूचित करील.

भागधारक दोन्ही अविरहीत दावे लाभांश क्रम व समभागाधारक शेरसं हस्तांतरण आयईपीएफ संपर्क खाते यांना आयईपीएफ नियम व कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत विहित प्रक्रियेअंतर्गत अर्ज करून आयईपीएफ - ५ ऑनलाइन येथे दावे करू शकतात व तुमचे दाव्यांचे परीक्षण करण्यात येईल.

कोणत्याही चौकशीकरिता वा स्पष्टीकरणकरिता, भागधारकांनी कृपया संपर्क साधावा :

केफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड
युनिट अ‍ॅप्टेक लिमिटेड.
कार्नी सेलेमिअम, टॉवर बी, प्लॉट क्र. ३१ व ३२,
गन्जीबावडी, फायनान्शियल जिल्हा, नानाक्रमगुडा,
सेरिलेनामार्गवली, हेदराबाद, ५०० ०३२.
दूर. क्र. +९१ ०४०-६७९६१६३३ ई-मेल : einward.ris@kfinetech.com

अ‍ॅप्टेक लिमिटेड करिता
सही/-
केतन शाह
कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

ठिकाण : मुंबई
दि. ३० जून, २०२०

ORGANIC COATINGS LTD.
(CIN L24220MH1965PLC013187)

Registered Office: Unit No. 405, Atlanta Estate Premises Co-op. Soc. Ltd., Vith Bhatti, Goregaon (East), Mumbai - 400 063.
Email ID for Investor's Grievances - organiccoatingsltd@organiccoatingsltd.com
Website: www.organiccoatingsltd.com

STATEMENT OF AUDITED RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2020

(₹ In Lakhs, except for Earning Per Share)					
Sr. No.	Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter ended	Year Ended
		31 st March, 2020	31 st March, 2020	31 st March, 2019	31 st March, 2019
		*(Audited)	(Audited)	*(Audited)	(Audited)
1	Total income from operations (net)	658.77	2,793.21	1,052.92	3,582.41
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items*)	(35.64)	(51.30)	(25.63)	(102.71)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	(35.64)	(51.30)	(25.63)	(102.71)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	(35.64)	(51.30)	(25.63)	(102.71)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(35.78)	(51.44)	(25.75)	(102.84)
6	Equity Share Capital	767.46	767.46	767.46	767.46
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year				
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)				
	Basic :	(0.46)	(0.67)	(0.33)	(1.34)
	Diluted:	(0.46)	(0.67)	(0.33)	(1.34)

Note:
1) * Figures for the quarter ended on 31st March 2020, and 31st March 2019 are, the balancing figures between Audited figures for the full financial year ended 31st March, 2020 and 31st March, 2019 and published year to the date figures up to the third quarter of the respective financial years.
2) The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with BSE Ltd. under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website : www.organiccoatingsltd.com.
3) * Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules.
4) The Company's operations were impacted during the last week of March, 2020 due to shutdown of its plant at Vadodra following the nationwide lockdown imposed by the Government of India in view of the COVID-19 pandemic. The Company's plant has since resumed operations, taking all due care for the health and safety of its employees and adopting work from home policy wherever possible. The Company has evaluated the impact of this pandemic on its business operations, financial positions and based on its review of current indicators, there is no significant impact on the Company's assets, capital and financial resources, profitability parameters, liquidity position or demand for its products for the period ended 31st March, 2020. However, the impact assessment of COVID-19 is a continual process given the uncertainties associated with its nature and duration. The financial implications are contingent on the various business parameters which may emerge from time to time and the Company will continue to closely monitor any material changes from those estimates as on the date of adoption of this financial results.
For and on behalf of the Board
For Organic Coatings Limited
Sd/-
Ajay R. Shah
Whole Time Director

Place : Mumbai
Dated : 30/06/2020

जाहीर सूचना

एलएलपी रुस, २००९ च्या नियम १७ सहाय्यता आणि एलएलपी अ‍ॅक्ट, २००८ च्या कलम १३ च्या बाबीमध्ये आणि

सेलसपॉण्ड एलएलपी (सदर एलएलपी) ज्यांच्या नोंदीकृत कार्यालयाचा पत्ता येथे प्लॉट २१२, बी विंग, २ रा मजला, श्यामकमल अग्रवाल मार्केट, दिनानाथ मंगेशकर हॉल जवळ, विले पार्ले पूर्व, मुंबई शहर - ४०००५७ च्या बाबीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना याद्वारे सूचना देण्यात येते की, एलएलपीचे नोंदीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात म्हणजेच प्लॉट २१२, बी विंग, २ रा मजला, श्यामकमल अग्रवाल मार्केट, दिनानाथ मंगेशकर हॉल जवळ, विले पार्ले पूर्व, मुंबई शहर - ४०००५७ येथून ९९ आणि १००, प्रेस्टिज टॉवर्स, बी एच आय व्ही ई वर्कस्पेस (ऑफिस स्पेस अ‍ॅण्ड कोव्हिंगिंग, १ वा मजला, रिसिडन्सी रोड, शांथला नगर, रिचमॉंड टाऊन, बंगळूर, कर्नाटक, ५६००२५), रिसिडन्सी रोड, बेंगलूर, कर्नाटक, ५६००२५, भारत येथे स्थानांतरित करण्यासाठी प्रस्तावित आहेत. नोंदीकृत कार्यालय बदलणे हे अधिक आर्थिक आणि कार्यक्षमतेने आणि एलएलपीच्या उर्वरकाच्या कामाच्या देखरेखीच्या कार्यासाठी मानले जाते.

याचिकाकर्त्यांकरिता आणि त्यांच्या वतीने
सेलसपॉण्ड एलएलपी
सही/-
परसिद्ध भागीदार
ठिकाण: मुंबई
दिनांक: ०९-०७-२०२०

KARVY FINANCE
Karvy Financial Services Limited

CIN: U67190MH2001PLC227379
Registered office address: 705 and 706, 7th Floor, Hallmark Business Plaza, Sant Dnyaneshwar Marg, Opposite Guru Nanak Hospital, Bandra (East), Mumbai - 400 051 Tel. No.: 022 4019 2700 , Website: www.karvyfinance.com

Extract of Standalone Audited Financial Results For the Year Ended March 31, 2020

Sr. No.	Particular	(All amounts in ₹ Lakhs, except per share data)	
		For the year ended	
		March 31, 2020	March 31, 2019
		(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,660.78	5,618.49
2	Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra Ordinary items)	(31,588.44)	2,888.41
3	Net profit / (loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extra Ordinary items)	(31,588.44)	2,888.41
4	Net profit/(loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extra Ordinary items)	(31,588.44)	1,868.13
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(31,589.76)	1,878.02
6	Paid-up equity share capital	7,825.00	7,825.00
7	Reserves (excluding "revaluation reserve")	(351.32)	31,187.79
8	Net worth	7,473.68	39,012.79
9	Paid-up debt capital/Outstanding debt	8,491.75	12,041.61
10	Debt-equity ratio	1.14	0.31
11	Earnings per equity share [nominal value of share: ₹ 10]		
	Basic	(40.37)	2.39
	Diluted	(40.37)	2.39
12	Debturor Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable

Notes:
1 The above is an extract of the detailed format of yearly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the yearly financial results are available on the Company's website i.e. <http://www.karvyfinance.com> and on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com.
2 For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on the URL (<http://www.karvyfinance.com>).
3 The Company, being an NBFC, is not required to create DRR in respect of privately placed debentures in terms of Rule 18(7)(b)(iii)(B) of the Companies (Share Capital and Debenture) Rules, 2014.

For and on behalf of Board of Directors
Karvy Financial Services Limited
Sd/-
Sabyasachi Rath
CEO
Place:- Bhubaneswar
Date:- 29.06.2020
DIN: 07899850

HDFC
ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड
स्टॅंडर्ड लाइफ इन्व्हेस्टमेंट्स सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड
सीआयएन: एल६४९९१एमएच१९९३पीएलसी१२३०२७

नोंदीकृत कार्यालय : एचडीएफसी हाउस, २रा मजला, एच. टी. पारेख मार्ग, १६५-१६६, बँकचे रेलवेमेशन, चर्चिगेट, मुंबई - ४०० ०२०. फोन: ०२२ ६६३९ ६३३३ • फॅक्स: ०२२ ६६५८ ०२०३
ई-मेल: shareholders.relations@hdfcfund.com • वेबसाइट: www.hdfcfund.com

सूचना
ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, इतर गोष्टींबरोबरच कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांच्या मर्यादित आढाव्याच्या आधीन राहून दिनांक ३० जून २०२० रोजी संपणाऱ्या पहिल्या तिमाहीच्या अलेखापरीक्षित वित्तीय परिणामांवर विचार करून ते मंजूर करण्यासाठी एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड ("कंपनी")च्या संचालक मंडळाची सभा दिनांक २३ जुलै २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे.

सेबी (लिस्टिंगची जबाबदारी आणि प्रगटिकरणाची आवश्यकता) नियम, २०१५ मधील कलम २९(१) अन्वये स्टॉक एक्सचेंजेच्या देण्यात आलेली सूचना कंपनीची वेबसाइट (www.hdfcfund.com), बीएसई लिमिटेडची वेबसाइट (www.bseindia.com), आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांची वेबसाइट (www.nseindia.com) येथे उपलब्ध आहे.

एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड करिता
स्वाक्षरी / -
सिल्विया फुल्टो
कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई
दिनांक : ३० जून २०२०

BARODA MUTUAL FUND



Notice-cum-addendum no. 39/2020

Notice is hereby given that consequent to the amendments to the Indian Stamp Act, 1899 ("Stamp Act"), among other things, Section 9A and section 9B were inserted with regard to the liability of instruments to duty. Vide Notification No. S. O. 4419 (E) dated Dec 10, 2019, the Ministry of Finance announced the Indian Stamp (Collection of Stamp Duty through Stock Exchanges, Clearing Corporations and Depositories) Rules 2019 and the same were to come into force from January 9, 2020. However, vide a notification dated January 08, 2020, the effective date was deferred to April 1, 2020. Further, through a notification GSR 226(E) dated March 30, 2020, the effective date was deferred to July 1, 2020. Accordingly, the provisions of the amended Stamp Act come into effect from July 1, 2020.

Since RTAs of the Mutual Funds have been declared as depositories for the limited purpose of collection of tax under the Stamp Act and Rules thereunder, transactions with the mutual funds are covered under the provisions of Sec 9A of the Stamp Act.

The Stamp Duty (SD) chargeable effective from July 1, 2020 will as per the table given below :

Sr. No.	Transaction type / mode	SD payable by	Collection Agent	Applicable Rate
1.	Sale of listed units on the Stock Exchange	Buyer	Stock Exchange	0.005%
2.	Off market transfer of units through a depository, for consideration, as disclosed by the trading parties	Buyer	Depository	0.015%
3.	Issue of units in a dematerialized form, irrespective of mode of subscription	Issuer (Please refer note no. 5 below)	Depository	0.005%
4.	Issue of units in physical form (Statement of account), for subscriptions through any mode, other than Stock exchange Platforms	Issuer (Please refer note no. 5 below)	RTA	0.005%
5.	Issue of units in physical form (Statement of account), for subscriptions through Stock exchange Platforms / Depositories	Issuer (Please refer note no. 5 below)	RTA	0.005%
6.	Third party sale of units in physical form for consideration	Transferor	RTA	0.015%
7.	Transfer / Transmission where there is no consideration involved	N.A.	N.A.	N.A.
8.	Issue of units when creating segregated portfolio	N.A.	N.A.	N.A.
9.	Redemption / Switch outs/ maturity of units	N.A.	N.A.	N.A.
10.	Demat of units or conversion to SoA, without change in beneficiary	N.A.	N.A.	N.A.

- Notes :**
- Issue of units covered as above, will include dividend reinvestment, dividends transfer, switch in & issue of units in unclaimed redemption /dividend plans
 - Various mode of subscriptions referred are physical & electronic (through website of AMC, RTA, MF Utilities, Channel Partners, Distributors etc.)
 - Stock Exchange Platforms refer to BSE's Star MF & NSE's NMF-II.
 - As stamp duty is a levy, it will be recovered from the investor from their subscription / switch in amount. In other words, the investors will bear the charge.
 - For units issued either in demat form or by way of SoA, the stamp duty shall be calculated on the inclusive method basis. For example, if Rs.25,000/- is the invested amount by the investor, the stamp duty component will be arrived as follows:
25000 / (1+SD rate) * SD rate

The SID & KIM of all schemes of Baroda Mutual Fund ("Mutual Fund") will stand modified to the extent mentioned above.
This Notice-cum-Addendum forms an integral part of the SID and KIM of all schemes of the Mutual Fund. All other terms and conditions of the SID and KIM of the schemes of the Mutual Fund shall remain unchanged.

For Baroda Asset Management India Limited
(Formerly known as Baroda Pioneer Asset Management Company Ltd.)
(Investment Manager to Baroda Mutual Fund)

Place : Mumbai Sd/-
Date : June 30, 2020 Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

For further details, kindly contact:
Baroda Asset Management India Limited
(Formerly known as Baroda Pioneer Asset Management Company Ltd.)
CIN : U65991MH1992PLC069414
501, Titanium, 5th Floor, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063.
Tel. No. : +91 22 6848 1000 • Toll Free No. : 1800 267 0189
Visit us at : www.barodamf.com • Email : info@barodamf.com

Valson Industries Limited
MANUFACTURER OF ART SILK SYNTHETIC YARN
AN ISO 9001 CERTIFIED COMPANY

CIN No. L17110MH1983PLC031017
REGD.OFFICE : 28, Bldg No.6, Mittal Industrial Estate, Sir M. V. Road, Andheri (E), Mumbai 400059.
Phone No : 40661000 Email : cs@valsonindia.com Website: www.valsonindia.com

Statement of Audited Results for the Quarter and Year Ended 31/03/2020

Particulars
